

महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण
संस्थांना सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे
कलग ७१(अ) अन्वये द्यावयाचे निदेश
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा
पुनर्विकास करण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोदय विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांक संग्रही-२०१३/मंत्री४५४/प्र.क्र.२३९/१४-स
नवीन प्रशासन भवन, १४ वा मजला,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १८ ऑगस्ट, २०१७.

बाबा

- १) शासन निदेश, राहकार, पणन व वस्त्रोदय विभाग क्र.संग्रही-२००७/प्र.क्र.५५४/१४-स, दि.३जानेवारी, २००९.
- २) शासन शुद्धीपत्रक्रमांक संग्रही-२००६/प्र.क्र.५५४/१४-स, दि.१२ ऑक्टोबर, २०१५.

शुद्धीपत्रक:-

संदर्भीय क्र.२ येथील दिनांक ११ ऑक्टोबर, २०११ च्या शासन शुद्धीपत्रक्रमांकातील एवढ्या
ओळीतील “तसेच रुथानिक प्राणिक्रूणाने पुनर्विकास प्रकल्पांमध्ये संबंधित उप/सहाय्यक निव्यांची
पूर्वाख्यानगो घ्यावी” हे वाक्य यगद्यात येत आहे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in रा संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७०८१९१४३८१९४५०२ असा आहे. हा आदेश
डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार त लागाने.

Kamalakar Sitaram
Badgujar

(क.सि.बडगुजर)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत.

- १) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) आयुक्त, बृहगंगुव्हा महानगर पालिका, मुंबई.
- ४) आयुक्त, महानगरपालिका (सर्व), (उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत)
- ५) मुख्य अधिकारी, नगर परिषदा (सर्व), (उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत)
- ६) विधानीय सहनिबंधक, सहकारी संस्था (सर्व).
- ७) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सर्व).
- ८) निवडनस्ती/१४-स.

महाराष्ट्र सज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण
संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था आधिनियम,
१९६० चे कलम ७९ (अ) अन्वये यावधारे निदेश
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा
पुनर्विकास करण्याचाबत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणान व चस्तोदीग विभाग,
शासन शुद्धीपत्रक क्रमांक : संग्रह २००६/प्र.क्र. ५५४/१४-स
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२.
दिनांक : १५ ऑक्टोबर, २०१५.

संदर्भ : शासन निदेश समक्रमांक, दिनांक ३/१/२००६.


शुद्धीपत्रक :-


संविधान शासन निदेशालये निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक ३/१/२००६ मधील परिलेल क्र. १० नंवी "विविधक पा. भाऊचे एवजी संविधित विभागाचे / तालुक्याचे उप / सहाय्यक निवधक असे दाखावे" तसेच कलम १० (अ) वर्षे नमूद "विविधक प्राधिकरणाकडे पुनर्विकास प्रस्ताव नंजरीमाही साठी करताना दिक्कासाची नियड व इतर कामकाज संबोधित चिनावाचे / तालुक्याचे उप / सहाय्यक निवधक यांनी प्राधिकृत क्लेने अधिकारी याचे उपर्युक्त होणे आवश्यक रहील" तसेच "स्थानिक प्राधिकरणाने पुनर्विकास प्रकल्पांमध्ये घराणेन उप / सहाय्यक निवधकांची पूर्वप्रवानगी घायाची" असे दाखावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आवेशानुसार या नावाने


(म.स.प.ट.)
कायदेशन आधिकारी

प्राप्त,

- १) लक्ष्मण आयुर्जन व निवधक, नावापांग सभा, महाराष्ट्र सर्व. पर्य. 
- २) अग्रवाल, महाराष्ट्राचे उपर्युक्त, नावर विकास विभाग, गवाळप, पुढील योगे संस्थांत.
- ३) मुख्यमंत्रीव्यक्तिंग, नावर विकास विभाग, गवाळप, मुंबई जातीनियात.
- ४) विनमीद साहाय्यक, सहकारी संस्था (मध्य)
- ५) जिन्हा उपायेव्यक्त, नावापांग सभा (मध्य)
- ६) निवड नम्ती


३१०१०११

महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण
संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम ७१ (अ) जनवर्ये चावशाचे निदेश
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा
पुनर्विकास करण्याचावत.

महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वर्जोदौग विभाग,
शासन शुद्धीपत्रक क्रमांक : सगृपा-२००७/प.क्र. ५५४/१४-स
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२.
दिनांक : १९ ऑक्टोबर, २०११.

संदर्भ : शासन निदेश समक्रमांक, दिनांक ३/१/२००९.

शुद्धीपत्रक :-

संघर्षाधीन शासन निदेशान्वये निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक ३/१/२००९ मधील परिच्छेद क्र. १० मध्ये "निवंधक या शब्दाचे ऐवजी संवंधित विभागाचे / तालुक्याचे उप / सहाय्यक निवंधक असे याचावे" तसेच कलम १० (ब) घेये नमूद "संवंधित प्राधिकरणाकडे पुनर्विकास प्रस्ताव मंजूरीसाठी सावर करताना विकासकाची निवड व इतर कामकाज संवंधित विभागाचे / तालुक्याचे उप / सहाय्यक निवंधक यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांचे उपस्थित होणे आवश्यक राहील". तसेच "स्थानिक प्राधिकरणाने पुनर्विकास प्रकल्पामध्ये संवंधित उप / सहाय्यक निवंधकांची पूर्वपत्रानगी घावी" असे याचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(म.स. वाडे)
कायांसन अधिकारी.

प्रति,

- ✓ १) सहकार आयुक्त व निवंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे. प्रति
- २) आयुक्त, महानगरपालिका (सर्व), उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत.
- ३) मुख्य अधिकारी, नगर परिषदा (सर्व), उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत.
- ४) विभागीय सहनिवंधक, सहकारी संस्था (सर्व)
- ५) जिल्हा उपनिवंधक, सहकारी संस्था (सर्व)
- ६) मिवड नस्ती.

२०११०११

महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण
संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम ७२(अ) अन्यथे द्यावयाचे निदेश
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा
पुनर्विकास करण्यावावत.

महाराष्ट्र शासन
क्रमांक : सगऱ्या २००७/प्र.क्र. ५५४/१४-स,
सहकार पणन व वस्त्रोदयोग विभाग,
दिनांक : ३ जानेवारी, २००९

ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या
इमारतीच्या पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. पुनर्विकसित होणा-या
सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनावाबदत सभासदांच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या
होत्या. बहुतांशी सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास करतांना प्राप्त होणा-या
तक्रारीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे :-

- १) पुनर्विकास प्रक्रियेत सभासदांना विश्वासात न घेणे.
- २) निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसणे.
- ३) मनमानीपणे ठेकेदारांच्या नियुक्त्या करणे.
- ४) सहकारी कायदा, नियम व उपविधीतील तरतुवीचे उल्लंघन
करून कामकाज करणे.
- ५) वास्तुविशारद व प्रकल्प सत्त्वागार यानी करावयाच्या कामात रुसुत्रता
नसणे.

- ६) पुनर्विकास प्रकल्प अहवालाचे नियोजन न करणे.
- ७) निविदा अंतिम करण्यासाठी योग्य त्या कार्यपद्धतीचा अवलंब न करणे.
- ८) विकासकांशी करावयाच्या करारनाम्यात समानता नसणे आणि.

ज्याअर्थी, वरील सर्व मुद्याच्या तक्रारीच्या संदर्भात ठोस धोण
नसल्यामुळे याबाबत येगवेगळ्या स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारी व प्रत्यक्षात संबंधीत
क्षेत्रात काम करणा-या सर्व घटकांशी विधारपिनश करण्यासाठी सहकार आयुक्त व
निबंधक, स.स., महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सहनिबंधक, स.स., सिडको यांच्या
अध्यक्षतेखाली एका अभ्यास गटाची नियुक्ती केली होती. सदरील अभ्यास गटाने
सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व घटकांशी विचार विनिमय करून सहकारी
गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकासासाठी नियमावली करणे आवश्यक आहे
असे मत व्यक्त केले.

त्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० सर्वील कलम
७२(अ) नुसार शासन पुढीलप्रमाणे निदेश देत आहे.

खालील निंदेशास "सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठीचे निंदेश" असे समजाण्यात यावे.

१. संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याची मागणी -

ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करावयाचा आडे अशा संस्थेच्या किमान १/४ पेक्षा कमी नाही इतक्या सभासदांनी संस्थेच्या उपविधीनुसार निवडून आलेल्या य कायद्यानुसार गठित झालेल्या संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या सचिवाकडे इमारत पुनर्विकासासंबंधीच्या त्यांच्या योजना य सुमनांसह संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत धोरण त्रिविषयासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याबाबत अर्ज सादर करणे आवश्यक असेल.

२. विशेष सर्वसाधारण सभा बोलावणे -

वरील निंदेश क्र.१ प्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यावर आठ दिवसांत व्यवस्थापक समिती सभेत त्याबाबत नोंद घेऊन एक महिन्याचे आन संस्थेचे सचिव संस्थेच्या सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा बोलावतील. सभेची विषयपत्रिका संस्थेच्या प्रत्येक सभासदास १४ दिवस अगोदर द्यावी व त्यावी पौहोच संस्थेच्या दप्तरी ठेवावी.

सदर सभा बोलावण्यापूर्वी संस्थेची समिती शासकीय / स्थानिक प्राधिकरणाकडील पैनलवरील वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची यादी प्राप्त करून अशा किमान ५ अनुभवी व तज व्यक्तीकडून इमारतीच्या पुनर्विकास कामाचा प्रकल्प अहवाल /प्रोजेक्ट तद्यार करण्यासाठी दरपत्रक (कोटेशन) प्राप्त करून घेतील व त्यातून एका तज व्यक्तीची विशेष सर्वसाधारण सभेत निवड करण्यात येईल.

सदरच्या विशेष सर्वसाधारण सभेत विषयवार खालीलप्रमाणे कामकाज होईल.

१. संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत सभासदांची मागणी व प्राप्त सूचना विचारात घेऊन प्राथमिक निर्णय घेणे.
२. इमारत पुनर्विकासाच्या कामासाठी शासनाचे/ स्थानिक प्राधिकरण कडील पैनलवरील तज व अनुभवी वास्तुविशारद /प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची निवड करणे व त्यांनी करावयाच्या कामाच्या बाबी व अटी / शर्ती निश्चित करणे.
३. इमारत पुनर्विकासासंबंधीच्या कार्यक्रमाची रूपरेखा सादर करणे.
४. इमारत पुनर्विकासासंबंधीच्या सभासदांच्या लेखी सूचना स्विकारणे. संस्थेच्या सभासदांना संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासासंबंधीच्या वास्तवदर्शीय योजना, सूचना व शिफारशी याबाबत तसेच त्याचे माहितीतील अनुभवी व तज वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नाये लेखी स्वरूपात समितीकडे सभेच्यी लारखेपुर्वी आठ दिवस अगोदर सादर करता येतील. परंतु त्या वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचे पुनर्विकासाचे कामकाज करण्याबाबत इच्छुक असल्याचे पत्र सादर केले पाहिजे.

- ४) विशेष सर्वसाधारण सभेत घ्यावयाचे निर्णय.
 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा कोरम हा एकूण सभासद सख्याच्या ३/४ इतका राहील. कोरमची पूर्तता न झाल्यास सभा पुढील आठ दिवसांसाठी तहकूब करण्यात येईल व सदरच्या सभेस पुनःश्च कोरम नसल्यास सभासदांना संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी रस नाही. असे समजून सदरची सभा ही रद्य करण्यात येईल.
 संव सभेसाठी कोरमची पूर्तता झाल्यानंतर संस्थेच्या पुनर्विकासासाठीच्या संव सभासदांच्या सूचना, शिफारशी व हरकती या विचारात घेतल्या जातील व संव सभासदांची यावयत नमूद केलेली मते ही सभेच्या इतिवृत्तात नावासह नमूद करण्यांत येईल. त्यानंतर संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करावयाचा किंवा कसे, यावाबतचा प्रारम्भिक निर्णय उपस्थित सभासदांच्या ३/४ पेक्षा जास्त बहुमताने मंजूर करण्यात येईल. पुनर्विकास निर्णयाचा कामकाज होईल.
- अ) इमारत पुनर्विकासाच्या कामासाठी शासनाचे / स्थानिक प्राधिकरणाकडील, पैनलवरील तज्ज्ञ व अनुभवी यास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची निवड करणेसाठी त्यांनी करावयाच्या कामाच्या चाबी व अटी / शर्ती निश्चित करणे.
 ब) इमारत पुनर्विकासासंबंधीच्या कार्यक्रमाची रूपरेखा सादर करणे.
- ५) सभावृत्तांत सर्व सभासदांना देणे.
 संस्थेचे सचिव यांनी वरील विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त तयार करून दहा दिवसांचे आत सर्व सभासदांना त्याची प्रत देवून, त्याची पोहोच दप्तरी ठेवावी. तसेच एक प्रत निबंधक कार्यालयास पाठवावी.
- ६) वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना नियुक्तीपत्र देणे.
 संस्थेचे सचिव विशेष सर्वसाधारण सभेत निवड झालेले वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांना सभेच्या तारखेनंतर १५ दिवसांच्या आत त्यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र देतील व सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेल्या शर्ती व अटीनुसार समिती आर्किटेक्टशी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्याशी करार करेल.
- ७) सुरुचातीच्या टप्प्यात वास्तुविशारद / प्रकल्पव्यवस्थापक सल्लागार यांनी करावयाची कामे :
 अ) संस्थेची इमारत व जमीन याचे सर्वेक्षण करणे.

- व) संस्थेच्या जमीनीचे अभिहस्तांत्रणासंबंधी माहिती घेणे.

क) शासनाचे प्रचलित घोरणानुसार तपेच्य जमीनीच्या मालकीप्रमाणे म्हाडा/एस.अर.ए./महानगरपालिका याची त्या त्या वेळी लागू असणारी नियमावली विचारात घेवून संस्थेच्या इमारती व जमीनानुसार उपलब्ध होणारा एफ.एस.आय. व टी.डी.आर. याची नाहिती प्राप्त करून घेणे.

ख) संस्थेच्या सभासदांच्या पुनर्विकासाबाबतच्या सूचना, शिफारशी विचारात घेवून, सभासदांसाठी उपलब्ध करावयाचे निवासी क्षेत्र, खापारी क्षेत्र, मोकळी जाग, बगीचा, पार्किंग, दोघकामाचे स्वेसिफीकेशन इ. चाची विचारात घेवून, वारसववादी प्रकल्प आह्याल तयार करणे.

इ) प्रकल्प आह्याल वास्तुविशारद / प्रवात्प्र व्यवस्थापन सलल्लागार यानी त्याचे नियुक्तीचे दिनांकापासून दोन महिन्याचे आत तयार करून, तो संस्थेच्या समितीकांडे सादर करावा.

६. पुनर्विकास प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतरची कार्यवाही :

- अ) संस्थेचे संचिव वरीलप्रमाणे पुनर्विकास प्रकल्प अहवाल प्राप्त आल्यार रामिती सदस्य व वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची सभासदांच्या सूचना विचारात घेऊन, प्रकल्प अहवालास बहुमताने मान्यता घेण्यासाठी संयुक्त सभा बोलावतील. या संबंधीपी नोटीस, सभेची वेळ, ठिकाण इत्यादीसह संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करतील. सदर नोटीशीमध्ये प्राप्त प्रकल्प अहवालाची प्रत संस्थेच्या सभासदाना संस्थेच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध ठेवली असल्याबाबत व पुढील होणा-या समिती सभेपूर्वी आठ दिवस अगोदर सूचना सादर करण्याबाबतची नोटीस प्रत्येक सभासदास देवून त्याची पोहोच दर्जात ठेवण्यात येईल.

ब) वरील प्रमाणे संयुक्त सभेपूर्वी सात दिवस अगोदर सभासदांकडील प्राप्त सूचना संस्थेचे संचिव वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचेकडे विचारार्थ पाठवतील.

क) सदर संयुक्त सभेत सभासदांकडील सूचना / शिफारशी व वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांचे मत या सर्व बाबींदर सर्वकष चर्चा होऊन, आवश्यक ते बदल करून प्रकल्प अहवालास बहुमताने मान्यता देण्यात येईल व निविदा मसुदा तयार करून त्यासंबंधी चर्चा / विचार विनिश्चय करून, निविदा मसुदा अंतिम करण्याच्या पुढील संयुक्त सभेची तारीख, वेळ व ठिकाण निश्चित करण्यात येईल. निविदा मसुदा तयार करतांना वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नामांकित तज्ज व अनुभवी विकासकांकडून, स्पर्धात्मक निविदा प्राप्त होण्यासाठी कार्पेट परिया व कॉरपस फंड यांपैकी एक वाब कायम (न बदलणारी) ठेवून व इतर तांत्रिक बाबी निश्चित करून, निविदा मागवतील. संस्थेच्या सभासदांना त्यांचे माहितीतील नामांकित व अनुभवी विकासकांना याबाबत माहिती देता येईल.

9

प्राप्त निविदांची यादी जाहीर करणे.
 अ) संस्थेचे सचिव निविदा मिळाण्याच्या शेवटच्या दिवशी किंतो निविदा प्राप्त झाल्या, याची यादी तयार करून ती संस्थेच्या नोटीस बांडीपर प्रसिद्ध करतील.

प्राप्त झाल्या, आणि नाही.
 ब) संस्थेचे सधिं निविदा मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनेतर १५ दिवसांचे आंत संस्थेचे व्यवस्थापक समितीची विशेष सम्मा घोलावतील. रादर सभेस निविदाकार यांचे अधिकृत प्रतिनिधी व संस्थेतील इच्छुक समाजसद्व माना दरबंक न्हणून उपस्थित राहता येईल. प्राप्त निविदाची छाननी सदर सभेमध्ये प्राप्त झालेल्या निविदा या रातोलाभक उघडण्यात येतील. वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापक (P.M.C.) सर्व निविदांची छाननी करून तुलनात्मक तक्ता तयार करतील व प्राप्त निविदाविशारकाची गुणवत्ता, प्रतिष्ठा, अनुभव व स्पर्धात्मक दर इत्यादी बाबी तपासून कमीत कमी ५ किंवा ५ पेक्षा कमी निविदा प्राप्त असल्यास जेवढ्या आहेत तेवढ्या निविदा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यासाठी नंजूर करतील व त्याबाबत संबंधित निविदाकारांना तात्काळ कळविष्यांत येईल.

१०. पिकासकांची निवड करणे प्राधिकृत अधिकारी
पर्याप्ताधारण समेसाठी निवंधक कार्यालयाकडून

अ). सर्वसाधारण समसाजे आणि नियुक्त करणे.

संस्थेच्या समितीने सल्लागार याचे मदतीने निवड केलेल्या निविदामधून एका विकासकाची त्पांचा अनुभव, गुणवत्ता, आर्थिक क्षमता, तांत्रिक क्षमता व रप्घर्वात्मक दर इ. विविध कसोटीयावर निवड करण्यासाठी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा सहकारी संस्थांचे निबधक काढालयाचे प्रतिनिधीचे उपस्थितीत होण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करणेबाबत निबधकांडे सभासद यादीसह आठ दिवसांत अर्ज सादर कराया. त्यावर निर्णय घेवून निबधक प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक करतील.

व) निविदा अंतिम करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे. संस्थेचे सचिव विकासक नेमणूकीसाठी एक महिन्यांचे आंत प्राधिकृत अधिकारी नियुक्तीनंतर त्याचे पूर्व परवानगीने वेळ व ठिकाण निश्चित करून विशेष सर्वसाधारण सभा बोलावतील व या सभेची विषयपत्रिका संव सभासदांना सम्भेद्या १४ दिवस अगोदर हस्तवितरण व डाक देण पोस्टाने पाठवून त्याची सभेपुढे पोहोच संस्थेच्या दफ्तरी ठेवतील. तसेच निविदक कार्यालयाचे प्रतिनिधी सभेपुढे ज्या निविदा सादर करावयाच्या आहेत त्याचे अधिकृत प्रतिनिधी याना उपस्थित ठेवण्याची व्यवस्था करतील. त्याचप्रमाणे संस्थेच्या खर्चाने सभेचे विडिऊ दिग्दिकरण करण्याची व्यवस्था करतील. सदर राखेत अधिकृत सभासदा

व्यतिरिक्त कोणासही उपस्थित राहता येणार नाही. यासाठी सभासदांनी सभेच्या ठिकाणी ओळख पत्रासह उपस्थित राहणे आवश्यक राहील. तब्बेहित प्राधिकरणाकडे पुनर्विकास प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करताना विकासकांची निवड व इतर कामकाज निबंधक प्राधिकृत अधिकारी याचे उपस्थितीत होणे आवश्यक राहील. X

क) विशेष सर्वसाधारण सभेचा कोरम नसल्यास.

विशेष सर्वसाधारण सभेचा कोरम हा एकूण सभासद संख्येच्या ३/४ इतका राहील. कोरमची पूर्तता न झाल्यास समा पुढील आठ दिवसांसाठी तहकूब करण्यांत येईल व सदरंचे सभेस पुनर्विकास कोरम नसल्यास सभासदांना संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी रस नाही, असे समजून सभा रद्य करण्यांत येईल व सदरचा विषय पुन्हा पुढे एक वर्ष पर्यंत विशेष सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी आणता येणार नाही.

ड) विकासक निवडीबाबतचे विशेष सर्वसाधारण सभेतील कामकाज.

सदर सभेस निबंधक कार्यालयातील प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहतील व सभेतील कामकाजाचे निरीक्षण करतील. तसेच सभेच्या ठिकाणी व वेळी आवश्यक प्रतिनिधी व प्राधिकृत अधिकारी उपस्थित झाल्यावर व वरील प्रमाणे ३/४ इतका कोरम पूर्ण झाल्यावर सभेचे कामकाज पुढील प्रमाणे होईल.

- | | |
|--|--------|
| <ol style="list-style-type: none"> i. सादरीकरणासाठी निवड केलेल्या निविदासंबंधी तुलनात्मक देणे (पुनर्विकास कामासंबंधी). ii. निविदाकार याचे क्रमाने सादरीकरण. (निविदेबाबत प्रेसेंटेशन) iii. इमारत पुनर्विकासासाठी एका विकासकाची अटी / शर्तीसह करणे व निविदा अंतिम करणे. iv. निवड झालेल्या विकासकाकडून संगती घेणे. v. पुढील कामकाजाबाबत माहिती देणे. | माहिती |
| <ol style="list-style-type: none"> vi. विकासक नियुक्तीस उपस्थित सभासदांच्या किमान ३/४ इतक्या बहुमताने लेखी मान्यता घेणे आवश्यक राहील. निवड झालेले जे विकासक किंवा त्याचे प्रतिनिधी सभेसाठी उपस्थित राहणार नाहीत त्याची सदर प्रकल्पासाठी संमती आहे असे ग्राह्य घरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. | निवड |

१७. विकासकाशी करावयाचा करारनामा.

संस्थेने व्यावस्थापक समितीच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या अटी य शर्तीस अधिन शहून वाच्युतिशारद / प्रकल्प व्यावस्थापन सल्लागार याच्या मार्गादर्शनानुसार विकासकाबरोबर करारनामा एक महिन्यांचे अंत फराबा.

करारनाम्यात संस्थेचे नियुक्त वास्तुविशारद / पी.एम.सी. यांनी सूचविल्याप्रमाणे
इतर मुद्यांसोबत खालील मुद्याचाही समावेश राहील.

- १) संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करावयाचा कालाखंडी दोन वर्षांपेक्षा जास्त असणार नाही व अपवादात्मक परिस्थितीत तीन वर्षांपेक्षा पास्त असणार नाही.
- २) विकासक पुनर्विकास प्रकल्पाच्या किंमतीच्या २०% बँक गैरेटी संस्थेस देईल.
- ३) विकासक पुनर्विकास कालाखंडीत रभासदाना शक्यतो त्याच लेब्रात प्रकल्प पूर्ण होईपर्यंत निवासाची पर्यायी सोबत उपलब्ध करून देईल किंवा समासदाना मान्य होईल असे मासिक भाडे व डिपॉजिट घेण्याची व्यवस्था करील किंवा अशी संक्रमण शिविरे उपलब्ध करून देईल.
- ४) सदरधा करारनामा हा रजिस्ट्रेशन ऑफ १९०८ प्रमाणे नोंदवणीकृत करण्यात येईल.
- ५) संस्थेमध्ये नवीन समासद हे पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यावर संरथेच्या सर्वसाधारण समेच्या मान्यतेनेच घेण्यात येतील.
- ६) करारनाम्यात देय कारपेट एरियाचा स्पष्ट उल्लेख असावा.
- ७) विकासकास दिलेले विकास हक्क हे अहस्तांतरणीय झस्तील.
- ८) इमारत पुनर्विकासासाठी सर्व कायदेशिर मान्यता मिळाल्यानंतरच गाळेधारक समासद गाळे रिकामे करतील.
- ९) ज्याच्या ताब्यात सदनिका आहेत त्यांचे हक्क आवाधित राहतील.
- १०) पुनर्विकास कामात कोणताही गाढ निर्माण झाल्यास तो अधिनियमातील कलम ११ अन्वये सोडविण्याची तरतुद सदर ठेकेदार व वास्तुविशारद आणि संस्थेमधील करारपन्नमध्ये असणे आवश्यक आहे.
- ११) रहिवास दाखला (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) मिळाल्यावर पुनर्विकसित इमारतीतील सदनिकांचे वाटप करताना शक्य तेथे सध्याचे स्थितीनुसार मजल्यांच्या क्रमाने वाटप करण्यात यावे. व सोडत पध्तीने सदनिका वितरण करणे आवश्यक झाल्यात, इमारत पूर्ण झाल्यानंतर विकासकाने सदनिकांचे

- सोडतीची व्यायस्था करावी य त्यावेळी निबंधकाचे प्रतिनिधीच्या उपस्थितीत सोडतीने सदनिका पितरण करावे य त्यावे व्हिडीजो चिन्तीकरण करावे,
- १२) सख्येचा कोणीही समिती सदस्य किंवा पदाधिकारी विकासक किंवा त्याचा कोणीही नातेवाईक नसावा.
- १३) महानगरपालिका / सकाम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या बोंधकामाचे नकाशे परत सर्वसाधारण सभेषुढे माहितीसाठी सादर केले पाहिजे व जर एखाद्या सभासदास मान्यताप्राप्त कागदपत्रांची प्रत हयी असल्यास त्यांनी सरथेकडे त्याबाबत लेखी अर्ज करावा. व योग्य ती फी आकारन माहिती पुरविणे समितीवर बंधनकारक राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार य नावाने

(डॉ. सुधीरकुमार गोयल)
प्रधान सचिव (सहकार व पणन).

प्रत :-

- १) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (सर्व)
- ३) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सर्व)
- ४) निवड नस्ती (१४-स)